

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँथ्रोपोलॉजिकल सायन्सेस, पुणे या स्वयंसेवी संस्थेस आरोग्य विषयक आदिवासी उत्थान कार्यक्रम टप्पा-२ राबविण्यासाठी अनुदान देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : आविवि २०१४/प्र.क्र.२०/का-८

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: ०५ नोव्हेंबर, २०१४

वाचा - शासन निर्णय समक्रमांक दिनांक २१ ऑक्टोबर, २०१४

शासन शुध्दीपत्रक -

समक्रमांकाच्या दिनांक २१ ऑक्टोबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक एक वरील परिच्छेद २ मध्ये “ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँथ्रोपोलॉजिकल सायन्सेस, पुणे या स्वयंसेवी संस्थेस राज्यातील ठाणे, नंदुरबार, अमरावती, अहमदनगर, गडचिरोली, यवतमाळ आणि रायगड या ७ जिल्हयात रु.१०.०० कोटी इतक्या रकमेचा आरोग्यविषयक आदिवासी उत्थान कार्यक्रम टप्पा-२ हा कार्यक्रम ३ वर्षाकरिता राबविण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे ” असे नमूद केले आहे. सदर परिच्छेदातील “ठाणे” ऐवजी “पालघर” असे वाचण्यात यावे.

तसेच पृष्ठ २ वरील परिच्छेद क्रमांक ४.३ मधील उच्चस्तरीय समितीची रचना यामध्ये प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग यांना सदस्य व प्रधान सचिव /सचिव, महिला व बालविकास यांना अध्यक्ष असे नमूद करण्यात आले आहे. त्याऐवजी प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग यांना अध्यक्ष व प्रधान सचिव /सचिव, महिला व बालविकास यांना सदस्य असे वाचण्यात यावे.

तसेच पृष्ठ ५ वरील परिशिष्ट अ - आदिवासी उत्थान कार्यक्रम टप्पा-२ ज्या क्षेत्रात राबवायचा त्या क्षेत्राच्या माहितीच्या कोष्टकातील अ.क्र.१ वर जिल्हयाचे नाव “ठाणे” असे नमूद करण्यात आले आहे. त्याऐवजी “पालघर” असे वाचण्यात यावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४११०५१४४९४९८५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे)

शासनाचे उपसचिव

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
२. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास.

३. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
४. आयुक्त, महिला व बालविकास विभाग, पुणे.
५. सह संचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, मुंबई.
६. सह संचालक, आरोग्य संचालनालय, मुंबई.
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (संबंधीत आदिवासी जिल्हे)
८. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.
९. बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प (संबंधीत आदिवासी प्रकल्प)
१०. तालुका आरोग्य अधिकारी (संबंधीत आदिवासी तालुके)
११. जिल्हा कोषगार अधिकारी (संबंधित जिल्हे)
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखापरिक्षा), मुंबई / नागपूर..
१३. वित्त विभाग (व्यय -१४), मंत्रालय, मुंबई -३२
१४. सर्व मा. विधानसभा /विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ.
१५. मा. मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव.
१६. मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव,
१७. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
१८. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
१९. महासंचालक, राजमाता जिजाऊ पोषण मिशन, नवी मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
२०. सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
२१. सर्व अवर सचिव /कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
२२. अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँथ्रोपोलॉजिकल सायन्सेस, पुणे.
२३. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जव्हार, मोखाडा, जि.पालघर / अक्कलकुवा, धडगांव, जि.नंदुरबार / धारणी, जि.अमरावती/ अकोले, जि. अहमदनगर /एटापल्ली, जि.गडचिरोली / झारी जमणी, जि. यवतमाळ / कर्जत, जि.रायगड.
२४. निवडनस्ती (कार्यासन ८)